

ती मांजरी कुठे आहेत?




मंजुळा पद्मनाभन्
अनुवाद स्नेहलता दातार

ती मांजरी कुठे आहे?

कथा आणि चित्रे मंजुळा पद्मनाभन्
अनुवाद स्नेहलता दातार






“पूनी कुठे आहे?” मिनीने विचारले. “मला नाही माहीत!” तिची आई म्हणाली.




“पूनी! पू...नी...!” मिनीने हांक मारली.




पण पूनीला कांहीही ऐकूंगेले नाही. ती एका कावळ्याकडे बघत होती.



“तुम्ही माझी छोटी पूनी पाहिलीत कां?”



“नाही!” पोपटबाई म्हणाल्या. “मी नाही पाहिली कुणी पूनी, लहान नाही,
की मोठी नाही.”




“तुम्ही पूनीला पाहिलंत कां? तिची शेपटी शेंदरी आहे.”

MILK STORE



“नाही!” छत्री मावशी म्हणाल्या. “आम्हाला कांही शेंदरी शोपट्या दिसल्या नाहीत.”



“तुम्ही पूनीला पाहिलंत कां? तिचे कान टोकेरी आहेत.”




“नाही.” शाळेतल्या मुली म्हणाल्या. “आम्हाला टोकेरी कान कांही दिसले नाहीत.”




“तुम्ही छोटी खोडसाळ पूनी इकडे पाहिलीत कां हो?”



“नाही ग!” शाळेतल्या बाई म्हणाल्या. “पण तू इथे फूटपाथवर ये, आणि मी तुला शोधायला मदत करते.”



पूनी कुठेही दिसत नव्हती. आणि वाहने तर खूप जोरांत चालली होती.



“तू घरी लवकर गेली नाहीस तर तुझी आई काळजी करील हं!” बाई म्हणाल्या.



“तिची शोपटी शेंदरी आहे, कान टोकेरी आहेत आणि ती खूप खोडकर आहे.”



“कुठे गेली होतीस?” तिची आई म्हणाली. “कुणीतरी तुझी वाट बघत थांबलय.”



“ओहो!” मिनी म्हणाली. “ओ, ओ! इथे आहे.....”



“...पूनी!” “म्याँव...” पूनी म्हणाली. “म्याँ...व!”

कलावंत लेखिका मंजुळा पद्मनाभन् या पुस्तके, गोष्टी लिहितात, व्यंगचित्रे काढतात, कोडयांत गुंततात आणि त्यांच्या रंगचित्रे, रेखाचित्रे व छापील मजकुराची प्रदर्शनेही भरली आहेत. तुलिकासाठी त्यांचे बहुभाषिक 'आय अॅम डिफरंट', हे पहिले पुस्तक आहे.

स्नेहलता दातार मराठी व इंग्लिशमध्ये लेखन करतात, वाचन, हिंदुस्तानी संगीत व स्नेहीजन, हे त्यांचे छंद व व्यासंग आहेत.



ती मांजरी कुठे आहे? एका खोडकर लहान मांजराला मोठ्या शहरांत, गर्दीच्या रस्त्यावर शोधताना, लोक कसे बोलतात, नि गोष्टी अशा दिसतात। यांतली लाडिक चित्रे आणि आनंदी तपशील, आपल्यालाही मिनीबरोबर पूनीला शोधण्यासाठी बोलावतात - पण पूनी नेहमीच एक पाऊल पुढे असते.

MARATHI
Age 3+ / ₹ 95

ISBN 81-8146-708-6

